

BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED

CIN: U93000MH2013PLC246147

Tel: +91 86523 69975

Website: www.brandbucketmediatech.com **E-mail:** info@brandbucketmediatech.com

Date: 26th September, 2023

To, BSE Ltd. The Corporate Relations Department, Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Sub: <u>Submission of Newspaper Clipping of addendum to the notice of Annual General Meeting of Brandbucket Media & Technology Limited will be held on Saturday, 30th September, 2023 at 3:00 p.m. at Office No. 208, 2nd Floor, Shiv Shakti, SraChs Ltd Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbai-400053.</u>

Ref: Scrip Code: 543439

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping of Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 extract of addendum to the notice of Annual General Meeting of Brandbucket Media & Technology Limitedwill be held on Saturday, 30th September, 2023, has published in "Mumbai Lakshdeep" (Marathi) and "Active Times" (English) on 26th September, 2023 for your records

You are requested to take this on your record and acknowledge the receipt.

Thanking You, Yours Faithfully

For Brandbucket Media & Technology Limited

SANJIV Digitally signed by SANJIV HASMUKH SHAH Date: 2023.09.26 14:30:23 +05'30'

SanjivHasmukh Shah Director

DIN: 06709778

Encl:

- Newspaper Clipping published in "Mumbai Lakshdeep" (Marathi) and "Active Times" (English).

Appendix-16

(Under the Bye-law No. 35) The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the Shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society

NOTICE

MS. KANCHANGAURI MANILAL VYAS (Un-married) who was the second co-owne and member of Kanakia Park Building No. II C.H.S. Ltd, situated at Thakur Complex, Kandivali (East), Mumbai-400101, Maharashtra, India, having his individual 33.33% shares and ownerships rights and title's and who was holding Flat No. 404, Fourth floor, I Wing, who died intestate on dated, 20.07, 2022, at Mumbai and who was holding five full paid up shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 15, having Dist Nos. 571 to 575, Dt. 16th December, 1992. Further, MR. MANILAL BHAGWANDAS VYAS the Father of the said deceased also expired intestate on dated. 10/12/1975 and MRS. KANTABEN MANILAL VYAS the Mother of the said deceased also expired intestate on dated 25/12/2004 respectively. Now the said deceased left behind herself her only existing Brother MR. JAGDISH MANILAL VYAS respectively. Now, MR. JAGDISH MANILAL VYAS is hereby making an application for the transfer of his name in the society on the emise of the said deceased.

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objecto or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice vith copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the societ shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the

Kanakia Park Building No. II C.H.S. Limited

Place: Mumbai



HERO HOUSING FINANCE LIMITED act Address: Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra - 400703. Read, Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057 HeroHousing Finance Hegd, Office: 09, Community Centre, Basant Lon, Vasant vinat, New Jenin - 1 Nov. Phi: 011 49267000, Toll Free No: 1800 212 8800, Email: customer.care@herohfl.coi Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTIES) (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date nentioned below.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured posts.

respect of time available, to reaccin the secure accord				
Loan Account No.	Name of Obligor(s) /Legal Heir(s)/ Legal Representative(s)	Date of Demand Notice/ Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive /Physical)	
HHFMUMHOU 20000008635, HHFMUMIPL 20000008657	Mukesh S Jagtap, Supriya Mukesh Jagtap, Shri Ram Samrath Container Carriers, Naik Alok Shashikant	28/10/2021, Rs. 30,41,098/- as on date 26/10/2021	22/09/2023 (Physical)	
B 1 1 10 14 14 11 B 11 E1 11 20 C 1E1 B 11 11 11				

Description of Secured Assets/Immovable Properties: Flat No.005, Ground Floor, Building No. 4b, Vishwakarma Nagar, Phase 2, Building No. 1,2,3,4, Co-operative Housing Society Limited, 100 Feet Road, Sankhe Hospital, Vasai West, Palghar, Thane-401202 Constructed On Land Beating Survey No. 21 And 24, Hissa No. 5 & 3, Plot No. 32, Village Diwanman, Taluka Vasai, Palghar District Admeasuring Approximately 51.57 Sq. Mtrs. Bounded by: North: Anna's Convent School, East: Open Plot, South: Building No. 3, West: Internal Road Sd/- Authorised Officer

DATE : 26-09-2023, PLACE: MUMBAI FOR HERO HOUSING FINANCE LIMITED

BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED

Registered Office: Office No. 208, 2nd Floor, Shiv Shakti, SRA CHS Ltd Link Road, Anna Nagar, SRA CHS Ltd Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbai-400053 CIN: U93000MH2013PLC246147 Tel: +91 86523 69975

Website: www.brandbucketmediatech.in E-mail: brandbucketmediatech@gmail.com

ADDENDUM TO THE NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING OF Brandbucket Media & Technology Ltd will be held on Saturday, 30th September 2023 at 3:00 p.m. at OFFICE NO. 208, 2ND FLOOR, SHIV SHAKTI, SRA CHS LTD LINK ROAD, ANNA NAGAR, ANDHERI WEST, MUMBAI-400053 Brandbucket Media & Technology Ltd ("the Company") issued NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING dated 7TH DAY OF SEPTEMBER, 2023 sent through email on 8th September, 2023 to all the Members of the Company for obtaining their approval for the Resolutions stated in the notice of AGM vide Resolution no. 1 - 6, The NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING has been dispatched to all the members of the Company in due compliance with the provisions of the Companies Act. 2013 read with rules made thereunder and the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, in the said notice of AGM the Resolution No. 6 for issue and allot 1,27,38,232 equity shares of the Company on Preferential allotment basis, to non-promoters at a price of Rs. 34/- (including premium of Rs. 24/-), for consideration in cash, for an aggregate consideration of, total consideratior housand Eight Hundred and Eight Only) on such terms and conditions as agreed and set forth in the agreements, deeds and other documents, the Heading and Content of Explanatory Statement of Resolution no. 6 is needed to be approve with the corrections and therefore the board of directors approved the addendum to the notice of 10th AGM

The board of directors further took on records that the Pre-shareholding o the allottees has not been given in the Explanatory Statement in the Resolution No. 6, the board of Directors of the company in its meeting dated $7^{\rm th}$ September 2023 further approved addendum to the Notice of 10th AGM.

Subsequent to the issuance of AGM Notice, the Company has observed and deem it appropriate to bring the following further disclosure to the notice of members and stakeholders. Accordingly, this addendum AGM Notice of 10th AGM is being issued to the members and all other concerned stakeholders This addendum shall be deemed to be an integral part of the 10th Annual General Meeting Notice of the Company dated 7th September, 2023.

This addendum shall be deemed to be an integral part of the ANNUAL GENERAL MEETING Notice dated 7th September, 2023. The addendum to the Notice of 10th AGM will also be available on the website

of the Company www.brandbucketmediatech.com and on the website of the BSE Ltd. at www.bseindia.com respectively.

Queries / grievances, if any, with regards to e-voting may be addressed to the Company Secretary at www.brandbucketmediatech.com.

For Brandbucket Media & Technology Limited

Place: Mumbai Date: 25th September, 2023 Mr. SANJIV HASMUKH SHAH Director DIN: 06709778

HERO HOUSING FINANCE LIMITED Regd. Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057 one: 011 49267000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@herohfl.

Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148 Contact Address: Building No. 27, 2nd Floor, Community Center, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi- 110057. DEMAND NOTICE Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Whereas the undersigned being the Authorised Officer of Hero Housing Finance Limited (HHFL under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notices dated below under Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) (all singularly or together referred to "Obligors")/Lega Heir(s)/Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned, and the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Obligor(s) /Lega Heir(s)/Legal Representative(s) to pay to HHFL, within 60 days from the date of the respectiv Notice/s, the amounts indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secure Asset(s) have been mortgaged to HHFL by the said Obligor(s) respectively.

Loan Account No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal Representative(s)	Total Outstanding Dues (Rs.) as on below date*	Date of Demand Notice Date of NPA
HHFMUMHOU	Bhuleshwar Prasad Yadav, Aruna	Rs. 25,97,197/-	20-Sep-2023
20000007183	Bhuleshwar Prasad Yadav	as on 20-Sep-2023	07-Sep-2023

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: Flat No 403 D- Wing, Admeasuring Area 531.4 Sq.ft. Carpet Area On The 4th Floor, Bldg No – 8, Satguru Bldg Survey No. 47/1, 47/2, 47/3a, 47/3b, 47/4/1, 47/4/2, 48/2, 48/5a, 48/5b, 48/5c, 48/6, 40/2, 40/3/ 40/3/1a, 40/3/1b, Amrut Residency, Type A-1, Village-Saravali, Palghar, Maharashtra-401501

with further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective Demar Notice date mentioned above, incidental expenses, costs, charges etc incurred till the date o payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to HHFL as aforesaid then HHFL shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property(ies) unde Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Lega leir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences.

The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act t transfer the aforesaid Secured Asset(s)/Immovable Property, whether by way of sale, lease of otherwise without the prior written consent of HHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonmen

nd/or penalty as provided under the Act. Date: 26-Sep-2023 Sd/- Authorised Office Place: Mumbai For Hero Housing Finance Limited

Indian Army observed World River Day at Agsi, Reasi

Reasi: World Rivers Day is celebrated on the fourth Sunday of every September. It"s a day to celebrate world?s waterways. This year World Rivers Day was

PUBLIC NOTICE
ALL CONCERNED PLEASE TAKE NOTICE THAT,

Vijay Nagar Navratna Co-Operative Housing Society Ltd., a Co-operative Housing Society Ltd., a Co-operative Housing Society duly registered under the provisions of the

Maharashtra Co-operative Societies Act. 1960.

and bearing registration No. MUM/MHADB/ (WHE)HSG/(TC)-10416/1999 - 2000 and having its registered office at Building No.1, City

Survey No. 341 (Part) and C. T. S. No. 620

Part) 19 to 27, Vijay Nagar, Bandra (East), Mumbai – 400 051 is intend to go for redevelop

heir/its property and further negotiating with

ny clients M/s. Icon Infrastructures for granting ne re-development and/or development rights

of property mentioned in the schedule

hereunder, free from all encumbrances, mortgages and with marketable title.

ANY PERSON/FIRM/COMPANY OR PERSONS

having any claim or interest in or to the said property described in the schedule hereinbelow by the way of sale, exchange, mortgage, gift,

rust, inheritance, tenancy, possession, occupation, licence lease, lien, charge, assement, occupancy rights, development

ights and/or otherwise howsoever is hereby

e along with originals and/or notarially

certified true copies of documentary evidence

of such claim or interest at my office at 2/A/3

Kaveri Nagari Nivara CHS Ltd., Plot No. 3, NNP, Sant Nirankari Bhavan Marg, Goregaon (East),

Mumbai – 400 065 within ten (10) days from the date hereof, failing which otherwise it shall be assumed that no person/firm/company has

any right, title or interest in existence and/or any

such right, claim and/or interest is waived and/or abandoned and the negotiations will be

proceeded with and the transaction shall be completed without reference to such claim and further that development rights taken by my clients would be free from any rival claims.

SCHEDULE OF THE PROPERTY

All the piece or parcel of land situated at Building

400 051 within the limits of Greater Mumbai in the

district and Registration sub-district of Mumbai subruban bearing Survey No. 341 (part) and C.T.S. No. 620 (part), 620/19 to 27 Village Bandra

admeasuring about 638.34 sq. meters i.e. 6871.09 sq. fts. area (and Tit Bit area 631.34 sq.mt) and as per MHADA Lay out showing

1269.68 sq. mtrs. area and bounded as follows: Do or towards North by : Garden
On or towards South by : Garden
On or towards South by : 13.40 meters Wide
OP Road

On or towards the East by : Building No. 2 On or towards the West by : 18.29 meters

Dated this 26th day of September 2023

Advocate for M/s. Icon Infrastructures

PUBLIC NOTICE

MR. SURESH GORDHANDAS LILANI

a member of the Rajendra Nagal Kuldeep Co-op. Hsg. Soc. Ltd. having

address at Rajendra Nagar, Borival (East), Mumbai - 400066 and holding

Flat No. 24/168 in the society died o

His Legal heirs have applied to th

society of the said Shares/ Flat No 24/168. The society hereby invites claims

or objection from the heir/ heirs or othe claimant/ objector or objectors to the

ransfer of the said shares and interest

the deceased member in the capita

15 days from the date of publication of

his notice with copies of suc documents and other proofs in support

his/ her/ their claims/ objection for

transfer of shares and interest of the

deceased member in the capita roperty of the society. If no claims o

objections are received within the period

rescribed above the society shall be

free to deal with the shares and interes

of the deceased member in the capital

property of the society in such a manne

as provided under bye-law of the society

The claims or objections, if any, receive

by the society for transfer of shares and

capital/property of the society shall be

dealt with in the manner provided unde bye-law of the society A copy of the

eaistered bye-law of the society

available for inspection by the claimants.

objectors in the office of the society

etween 10 a.m to 5 p.m from the date

publication of the notice till the date of

Rajendra Nagar Kuldeep CHS LTD

expiry of its period.

roperty of the society within a period o

14th May 2021.

KIRAN S. MOHITE

No. 1. Vijay Nagar, Bandra (East), Mumbai,

engagement of the budding generation by conducting theme-based soft skill events is the key to their bright future. Continuing

NOTICE

Notice is hereby given that the 2 Certificate (s for 185 Equity Shares, having Dist Nos 583490952 to 5843491025 and 139414623 to 1394146343 and Certificate Nos. 400792 & 1345937 respectively of **Larsen & Toubro Ltd** tanding in the name of Kamaladevi Rath (Deceased), claimant Vinay Rathi have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate ertificate(s) for the said shares. Any persor ho has an claim in respect of the said shares should write to our Registrar, **KFi**i echnologies Limited. Selenium Tower B, plo 31-32, Gachibowli, Financial District Hyderabad-500032 within one month from thi date else the company will proceed to issue duplicate Certificate(s)

Vinay Rathi Mob.no : 9820126500 Name of Claimant

PUBLIC NOTICE

The Notice is hereby given to the public that our clients M/s ASSOCIATED TEXTILE INDUSTRIES PRIVATE LIMITED, a company and having its registered office at 1803, Lodha Supremus, Saki Vihar Road, Opp Telephone Exchange Powai, Mumbai 400072 Maharashtra, India have informed us that the are the leaseholders of in the industrial plo-bearing **Plot No. N-127** area admeasurin 1770 Sq. Mtrs. along with factory building standing thereon admeasuring about 532.49 Sq Meters with compound wall, electrical installations, furniture and fixture and office equipment lying therein and situated in Tarapu Industrial Area at Village Pamtembhi. Taluka described in the schedule hereunder writte (hereinafter referred to as the "Scheduled Property". **M/s ASSOCIATED TEXTILE** INDUSTRIES PRIVATE LIMITED have als represented that they have lost or misplaced original final lease agreement and origina assignment agreement as stated below with respect to the Scheduled Property i.e.

Final Lease agreement date 15™ September 1995 executed between MID(& Rang Rachana Printing (India) Pvt Ltd. and registered with the Sub-Registrar of Assurance at Mumbai under the serial number R2-BBM/4004 and 4005 on 16th Septembe

Original Deed of Assignment dated b. Original Deed of Assignment dated 9th December 1999 executed between Rachana Printing (India) Pvt Ltd and Life Line Organics and registered with the Sub-Registrar of Assurance at Mumbai under the serial number BBM-6838/ on 10th Decembe

The leaseholder M/s ASSOCIATED TEXTILE INDUSTRIES PRIVATE LIMITED have further represented that the Scheduled Property i free from all the encumbrances and charges and they have not obtained any loan/finance by mortgaging or creating charge on the Scheduled Property.

Any person having or claiming to have any right, title, interest to or in the Scheduled Property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. If objection is not received within 1-days, then lease holding of the Schedule roperty will be certified according

SCHEDULE OF THE PROPERTY All that piece and parcel of land known as **Ploi no. N-127** situated at Tarapur Industrial Area within the Village limits of Pamtembhi, Taluka Palghar, District Palghar, Registration Sub-District Palghar and Registration District Palghar admeasuring 1770 Sq. Meters bounded as under along with Standing structure thereon admeasuring about 532.4 Sq Meters with compound wall, electrical installations, furniture and fixture and office

On or towards East : Estate Road On or towards West: Plot N216 and part of plot N 215 and N 217 On or towards South: Plot No. N 126 On or towards North: Plot No N 128 Dated this 26th day of September 2023

Assignor.

BHUTA BUCH & ASSOCIATES Chartered Accountants, 442, Blue Rose Industrial Estate, Western Express Highway Borivali (East), Mumbai 400066 with the same idea, the Indian Army organised a Painting Competition for young children at Agsi in District Reasi (J&K) to celebrate World River Day.

The aim of the event was to provide opportunity to the children to showcase their talent and creative skills through painting. Young children were also motivated to be active contributors towards protection of waterways. A total of 19 children and four Teachers participated in the event with zest and

enthusiasm. The event culminated with the felicitation of children and taking of a pledge to save waterways.

PUBLIC NOTICE

We M/s. AZARA REDSTONE LLP hereby bring to the kind notice of general Public that **Department of Environment**. Government of Maharashtra has been issued Environmental Clearance for our construction development project located at C. S. No. 1/404 (Pt), Seth Moti Shah Road, Mazgaon Division Village - Mazgaon Taluka District Mumbai - 400010 "vide letter dated 11-09-2022 bearing letter no. SIA/MH/MIS / 243329/2021 (EC Identification No -EC22B038MH 127242). The copies of the clearance letter are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on the website of the Department of Environment Government of Maharashtra (http://parivesh.nic.in)

> M/s. Azara Redstone LLP. Place: Mumbai / Date: 26-09-2023

Repcol Home Finance

REPCO HOME FINANCE LIMITED

MUMBAI BRANCH: Shop No. 5A & 5B, Ground Floor, Bhoomi Saraswati CHS Ltd., Ganjawala Lane, Nr. Chamunda Circle, Borivali (W), Mumbai - 400092.

POSSESSION NOTICE (For Immovable Properties)

Whereas the undersigned being Authorised Officer of Repco Home Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice** dated 16-05-2023 calling upon Borrower: Mr. N. Ankit Bala Saheb Kumkar, S/o Mr. Kumkar Balasaheb 206, 'A' Wing, Balai Dham Hariom Colony Thane - 421306. **Co-Borrower: Maharashtra** Mrs. Jyoti Mangesh Shingote, W/o Mr. Balasahel Rambhay Kumkar, 206, 'A' Wing, Balaji Dham Hariom Colony Thane - 421306. **Guarantor : Maharashtra Mr. Yogesh Dattatray Hande**, S/o Mr. Dattatray Genbhau Hande 2/4, Jayshree Jagtap Chawl Ram Joshi Marg, Bhalwadi Ghatkopar, West Mumbai - 400084, Maharashtra. Also at: C/o M/s Zydus Healthcare Tower CTS No. 46016 Village Pahadi Goregaon (E) Mumbai - 400063, to repay the amount mentioned in the notice vide Loan Account No. 2491811000078 and 2491820000079 being Rs. 9,71,451/- and Rs. 2,04,056 with further interest from 15-05-2023 onwards and other cost thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower and Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and co-borrowe the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this the 20th day of September 2023.

The Borrower and Co-Borrower the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Repco Home Finance Limited, Borivali situated at Shop No. 5A & 5B Ground Floor ,Bhoomi Saraswati CHS Ltd., Ganjawala Lane, Nr. Chamunda Circle, Borivali (W), Mumbai – 400092 vide Loan Account No. 2491811000078 and 2491820000079 for an amount of Rs. 9,75,908/- and Rs. 2,02,870/- with furthe interest from 19-06-2023 onwards and other costs thereon.

We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer o sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor are tendered by you at anytime before the date fixed for sale or transfer of the secured asset.

DESCRIPTION OF THE PROPERTY: SCHEDULE A: All that piece and parcel of Flat No. 206, area admeasuring 415 Sq Ft (Built-up / Carpet) on the Second Floor in 'A' Wing in the Building known as Balaji Dham constructed on the Land bearing Survy No.31, Hissa No.3, admeasuring area 1300 Sq. Mts situated at Village Chinchpada, Talika Kalyan, District Thane within the limits of Chinchpada Gram Panchayat and Sub- Registration District Ulhasnagar – 3 and Registration District Thane Roundaries for Land Roundaries for Flat: North: Pandey Brothers Estate, North: Stairs / Flat No. 207, South Lotus Apartment, South: Flat No.205. East: Sai Parbhat Building. East: Lobby / Flat No.203. West: B Wing Balaji Dham Building West: Open.

Authorised Officer, Date: 20-09-2023 Repco Home Finance Ltd

ADVERTISEMENT

Notice is here by given that the certificate(s) for the Under mentioned Equity Shares of the company have been Lost/Misplaced by Holder(s) / Purchaser(s) of the said shares. The Legal heir Mr. Pravinkumar Tayal Who is the claimant have Applied to the company for Transmission of Shares, for the Deceased Share Holder Mr. Ram Pratap Tayal Any Person who has claim in respect of the said Shares should Lodge the same with the Company at its Registered office within 21 days from this Date, Else the Company wil Proceed for the Transmission of Shares.

Colin No	Name of the Shareholder/s	No. of Shares	Distinctive number/s		Distinctive number/s		Ohawaa
Folio No.			From	To	From	To	Shares
1432	Ram Pratap Tayal	5,40,600	8536801	8598400	85369	85984	61600
			8598901	8638000	85990	86380	39100
			8638101	8638200	86382		100
			8659801	860800	86599	86608	1000
			8665501	8694800	86656	86948	29300
			8709201	8709500	87093	87095	300
			8711201	8711800	87113	87118	600
			8712101	8726500	87122	87265	14400
			8733401	8742800	87335	87428	9400
			8743801	8744200	87439	87442	400
			8744101	8744600	87444	87446	300
			8744701	8744800	87448		100
			8756001	8782100	87561	87821	26100
						Total Shares	182700

Name and Registered Office Address of Company Available Finance Ltd.,

Name of the Legal Heir & Claimant

Agarwal House, Ground Floor, 5, Yeshwant Colony, Indore 452003, M. P.

ADVERTISEMENT

Notice is here by given that the certificate(s) for the Under mentioned Equity Shares of the company have been Lost/Misplaced by Holder(s) Purchaser(s) of the said shares. have applied to the Comapny to issue duplicae Share Certificate(s). Any Person who has claim in respect of the said Shares should Lodge the same with the Company at its Registered office within 21 days fron this date else the Company will Proceed to issue duplicae certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Name of the Distinctive number/s Distinctive number/s Folio No. Shares Shares Shareholder/s From From Vandana layal 5,40,600 8986900 8782 90552 8992201 9055200 89923 6300 9057901 | 9134400 90580 91344 76500 9156901 | 9158500 91570 91585 1600 1400 9174801 l 9176200 91749 91762 9176401 9187500 91765 11100 91875 5500 26500 9209001 92091 92145 9214500 9250000 92236 92500 9223501 24100 70500 9270001 9294100 92701 92941 9345601 9416100 93457 94161 95274 55600 9471801 9527400 94719

Vandana Tayal [Name of Shareholder(s)]

Pravinkumar Taval

540600 Name and Registered Office Address of Company Available Finance I td Agarwal House, Ground Floor, 5, Yeshwant Colony, Indore 452003, M. P.



Place - Pune. Date - 25.09.2023

For and on Behalf o

HON. SECRETARY

Date: 26/09/202

Regional Office - Shop No 201 & 202, Stellar Enclave, DP Road, Aundh, Pune 411007 E-AUCTION SALE NOTICE - Mega E -Auction Sale Notice for Sale of immovable properties

Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Creditor, the constructive / physical (whichever is applicable) possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" as per below mentioned details given in tabular form: EMD Branch Name & Manager's Sr Name of account holder Description of property Amount Due as

No.					on Date of NPA	Contact No & A/c details
1.	Mr. Jayram Nathuram Jadhav & Mr. Dattatray Nathuram	Flat No 02,Ground Floor, CTS NO. 291/A, 291/B, 292AA, 292B, Maryan Apartment, Kachchi Mohallah, Old Panvel Tal Panvel, Dist Raigad - 410206 AREA - 463 SQFT	Rs.31,38,000/-	Rs.3,13,800/-	Rs. 25,65,885/-/-& further interest thereon	KARJAT BRANCH Prerna Waghule - Mobile - 9892176662 A/c No 618201980050000 IFSC CODE - UBIN0561827
2	Mr. Hanslal Shrirampyare Prasad & Mrs. Minadevi Hanslal Prasad	All that part of the property bearing Flat No.04 (102), on 1st Floor, C- Wing, Vinayak Aangan, Village- Dahivali Tarfe Need, Tal- Karjat & Dist- Raigad -410201. Built Up Area- 743.00 Sq Ft.	, ,	Rs. 2,34,000 / -	Rs. 19,10,453/- & further interest thereon	KARJAT (61820) Mrs. Prerna Satish Waghule - Mobile - 9892176662 A/c No 618201980050000 IFSC CODE - UBIN0561827
3	Mr. Nitin Prakash Patil	Flat No 105, First Floor, Gurukailash Building, S. No 11, Plot No. 3 Hissa No. 2a/2b Nana Master Nagar, Mudre-karjat Tal Karjat Dist Raigad - 410201 Area-405 Sqft	Rs.13,78,000 /-	Rs.1,37,800 / -	Rs. 9,47,264.82/- & further interest thereon	KARJAT (61820) Mrs. Prerna Satish Waghule - Mobile - 9892176662 A/c No 618201980050000 IFSC CODE - UBIN0561827
4	Nikhil Uday Rajpurkar & Mohini Nikhil Rajpurkar	Flat No.g 103 Admeasuring 535 Sqft Built Up Area 1st Floor Sai Shraddha Residency Gat No 48/2 Near Varse Water Tank Village Varse Tal Roha Dist Raigad 402109 (area-535 Sq Mtr)	Rs. 11,37,000/-	Rs. 1,13,700/-	Rs. 12,56,348 (Rs. Twelve lakhs Fifty Six Thousands Three Hundred and Forty Eight)	ROHA BRANCH Tulankar Lalit Sarangdhar - Mobile - 9960789832 A/c No 763601980050000 IFSC CODE - UBIN0576361
5	Mahesh Vilas Nagavkar & Mrs Meghana Mahesh Nagavkar	Residential Flat No B/104 Area admeasuring 527 sqft on Raised Ground Floor in the Building known as Chandrabhaga Swapnapurti Apartment Constructed on Plot No 1,2&3 S. No 27/A situated at Roth Khurd Tal Roha Dist Raigad 402109 (527 SQFT)	Rs. 12,33,000/-	Rs. 1,23,300	Rs. 27,59,085 (Rs. Twenty seven Lakhs Fifty Nine Thousands and Eighty Five)	ROHA BRANCH (76360) Tulankar Lalit Sarangdhar - Mobile - 9960789832 A/c No - 763601980050000 IFSC CODE - UBIN0576361
6	Mr. Rajendra Kumar Malviya & Mrs. Punam Malviya	Flat No 405, Building No 9, 4th Floor, S No 180/1, 181/2 & 182, Morya Hometown, Opp Mumbai Goa Highway, At Patansai, Tal Roha, Dist Raigad-402106 And Construction Thereon	Rs.11,97,000/-	Rs.1,197,00/-	10,80,419.00 & further interest thereon	ROHA BRANCH Tulankar Lalit Sarangdhar - Mobile - 9960789832 A/c No - 763601980050000 IFSC CODE - UBIN0576361

*E Auction Date: 13.10.2023 between 11:00 Am to 4:00 Pm. Last date for submission of EMD:Before start of E-Auction.EMD Shall be deposited through MSTC only.Details or

encumbrances if any – Not Known as per Sec 194-IA of income Tax act 1961, TDS @1% will be applicable on the sale proceeds where sale consideration is Rs 50,00 lakhs & Above, The successful bidder or purchasel shall deduct 1% TDS from the sale price & deposit the same with the income tax department with form no 16-B, containing the PAN no as a seller & submit the original receipt of the TDS certificate to the bank. The purchaser shall be liable for payment of local taxes, Excise duty & any other statutory dues. The registration charges & stamp duty on the document executed for affecting the sale shall be borne by the purchaser.

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided ion Union Bank of India secured creditors website i.e. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp E Auction process will be held through MSTC only.

Authorized Officer Union Bank of India

तमाम जनतेस या नोटीस द्वारे कळविण्यात येते कं आमचे अशिल श्रीमती १.सुमन मनु वाघ, २.श्री. नंदेश छुबीदार भोये, ३. श्री. नितेश छुबीदार भोये ४. श्री निलेश छुबीदार भोये ५ संदेश छबीदार भोये रा, वंगु पाडा, वर्तक वसाहत, पेल्हार वसई (पू), ता.वसई, जि पालघर हयांचे सांगण्यावरुन व त्यांनी दिलेल्या माहीर्त वरुन कळविण्यात येत आहे की,आमचे अशिलांच मालकी व कब्जेवहिवाटीतील शेतजमिन मिळकत गांव मौजे पेल्हार ता.वसई, जि.पालघर येथिल सर्व्हे नं.३५४/ क्षेत्रफळ ०.५७.०० आकार ११. ४० रु.पै.ही आमर अशिलाचा सामाईक मालकी हक्क व अधिकार आ आजही त्यांचा सामाईक मालकी हक्काने कब्जेवि वाटीत आहे नमद मिळकतीपैकी ० ४७ ०० आर जमि वळकत आमचे अशिलानी सौ. रुपाली राजेंद्र गावित व सौ. प्राणेश्वरी नागेश ठाकरे यांना दिनांक १८/१०/२०२ रोजी विक्रीकराराने विकत देण्याबाबत करार केला होतू सदर कराराची रक्कम आमचे अशिलास आजपर्यं तिहून घेणार यांनी दिलेले नाही. असे करून सौ. रुपार्ल राजंद्र गावित व सौ.प्राणेश्वरी नागेश ठाकरे यांनी कराराच् भंग केलेला आहे.नमूदं करारान्वये लिहून घेणार सं रुपाली राजेंद्र गावित व सौ. प्राणेश्वरी नागेश ठाकरे यांन नमद मिळकतीचे विक्री परवानगी मिळणेकामी म हाधिकारी पालघर यांचेकडे अर्ज केलेला आ . सदर अर्जावर सौ. रुपाली राजेंद्र गावित व सौ. प्राणेश्वर्र नागेश ताकरे यांनी अशिलाच्या सहया घेतल्या. परं आमचे अशिलांस नमूद मिळकतीचे उर्वरित रक्क्म आजपर्यंत दिलेली नाहीं. असे करुन सौ. रुपाली राजेंद गावित व सौ. प्राणेश्वरी नागेश ठाकरे यांनी विक्रीकरार च्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. सदर मिळकतीव त्रयस्थाचे हक्क अधिकार प्रस्थापित करु पाहत आहे. असे आमचे अशिलांस समजले आहे. तसे केल्यास व्यवहार आमचे अशिलावर बंधनकारक नाही व त व्यवहार देखिल या नोटीसद्वारे रद्द केले आहे.तसेच दिनांक १८/१०/२०२२ रोजी विक्रीकरारा व इतर दस्तऐवर . ग नोटीस द्वारे रद्द करीत आहोत असे जाहीर केले आह तसेच नमद शेत जमिन मिळकतीवर सौ. रुपाली राजें गावित व् सौ. प्राणेश्वरी नागेश ठाकरे यांनी कोणताह व्यवहार केल्यास तो यापुढे रद्द समजण्यात येईल यार्च नोंट घ्याती त्या आधारे त्यतहार केल्यास तो आफ्र ... भशिलावर बंधनकारक नाही तो या नोटीस द्वारे रह केलेला आहे. त्यावर योग्य व कायदेशीर कारवा . हरतील.मिळकतीचे वर्णन:- गांव मौजे पेल्हार ता.वसई जि.पालघर येथिल सर्व्हे नं. ३५४/२ क्षेत्रफळ ०.५७.००

ॲड. स्मिता घायवट (हायकोर्ट, मुंबई) त्ता:वसई गांव, वसई कोर्ट समोर, शिवालय, शिवशक्ती', ऑफिस क्र.०२, वसई, ता.वसई जि.पालघर.४०१२०'

जाहीर सूचना

श्री. रविंदरनाथ वाधवा (आर.एन. वाधवा) हे र्द दीपसागर बँक ऑफ बडोदा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. पत्ताः एन.एस. फडके मार्ग. गंदवर्ल गाव, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क ए-१९ चे धारक आहेत. यांचे २x १२ २०२१ रोजी निधन झाले. त्यांचा मुलगा **श्री. अजय वाधवा** यांर्न नावे सोसायटीचे सदर मालमत्तामधील सदर शअर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अर्श कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार, आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी ६.०० ते ९.०० पर्यंत उपलब्ध

दी दीपसागर बँक ऑफ बडोदा को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लि

ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०९.२०२३

PUBLIC NOTICE

MR. SURESH GORDHANDAS LILANI member of the Rajendra Nagai Kuldeep Co-op. Hsg. Soc. Ltd. having ddress at Rajendra Nagar, Borival (East), Mumbai - 400066 and holding Flat No. 24/168 in the society died on 4th May 2021.

His Legal heirs have applied to the society of the said Shares/ Flat No 24/168. The society hereby invites clair or objection from the heir/ heirs or othe claimant/ objector or objectors to the ransfer of the said shares and interest in the deceased member in the capita operty of the society within a period of 15 days from the date of publication of his notice with copies of such documents and other proofs in support o transfer of shares and interest of the property of the society. If no claims of objections are received within the period prescribed above the society shall be ree to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such a manner is provided under bye-law of the society The claims or objections, if any, receive by the society for transfer of shares and nterest of the deceased member in the apital/property of the society shall b dealt with in the manner provided unde bye-law of the society A copy of the registered bye-law of the society is vailable for inspection by the claimants between 10 a.m to 5 p.m from the date of oublication of the notice till the date of expiry of its period.

For and on Behalf o Rajendra Nagar Kuldeep CHS LTD HON. SECRETARY

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. राजेश खिमजीभाई** जोबनपुत्र यांनी खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमूद केलेल्या मालमत्ता खरेंदी करण्याचे मान्य केले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ इस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा[ँ] अश त्र्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ने सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत गलमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची श्री. कृष्णा रामराय भगत, विद्यमान मालक यांच्याकडून युनिट क्र.६५ क्षेत्रफळ १११५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल प्रिमायसेस (ए-२) को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., धनराज मिल्स कंपाऊंड, सिताराम जाधव मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३, जमीन सीएस क्र.१५९, लोअर परळ विभाग, नोंदणी जिल्हा मुंबई शहर

श्रीमती अमृता कृष्णा भगत, विद्यमान मालक यांच्याकडून युनिट क्र.६६, क्षेत्रफळ ११३० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल प्रिमायसेस (ए-२) को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., धनराज मिल्स कंपाऊंड, सिताराग जाधव मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३, जमीन सीएस क्र.१५९, लोअर परळ विभाग, नोंदणी जिल्हा मुंबई शहर येथील जागा

सही/ आर. जे. चोथानी

डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that M/S Z. M ENTERPRISES on behalf of Mr. Rajan Vitthal Sawant has sold his FLAT NO. 211 SITUATED AT SHRI SWAMI SAI KRUPA SRA CHS LTD.," to Mrs. Rajeshree Sudhir Shinde for valuable consideration vide an Registered Agreement for sale dated 21st December 2005. for (a) Residential flat no. 211

admeasuring about (225 sq.feet

Carpet Are) on the second floor building no. 2("the flat") building known as SHRI SWAMI SAI KRUPA SRA CO- OP HSG SOC LTD. .." situated at P.P. Dias Compound, Natwar Nagar Road No.5, Mogra Village Jogeshwar (East) MUMBAI: 400060. standing on plot bearing CTS No 278, 278/1 to 18 of in the Registration District and Sub-District of Mumbai City and (b) (10) fully paid up shares of Rs.10/- each bearing distinctive numbers from 176 to 180 (both inclusive) issued by SHRI SWAMI SAI KRUPA SRA CHS LTD..." and represented by Share certificate no. 36 (" the shares"), to our client Mrs. Rajeshree Sudhir Shinde has accordingly approached "SHRI SWAMI ŠAI KRUPA SRA CO-OP HSG SOC LTD..,"the said society to transfer the membership of said

flat no. 211 in favour of my client.

Any person or persons having any claim, right title, estate or interest in the same premises or any part (s) thereof by way of sale, transfe exchange, assignment, gift mortgage, pledge,charge, line sub-tenancy, trust, covenant maintenance, succession, bequest, encumbrance by operation of law or howsoever,i hereby requested to make the same known in writing along with notarially certified true copies of documentary proof to the undersigned at their office, the adress of which has been given below, within 15 (Fifteen) days from the date of publication hereo otherwise the sale and/ or transfer of the said Premises shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have been consciously waived and abandoned for all intents and

Dated this 26th September 2023. Adv.T. N. Mishra, E/5 Suryodaya CHS Ltd. L. B. S Nagar, 90 feet road

जाहीर सूचना

तर्व संबंधितांनी कृपया याची नोंद घ्यावी की, विजय नग विरत्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., महारा प्तहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या तरतुर्दीनुसा रीतसर नोंदणी केलेली एक को-ऑपरेटिव्ह हौसिं सोसायटी आणि नोंदणी क्रमांक एमयूएम/एमएचएडीबी, (डब्ल्यूएचई)एचएसजी/(टीसी)-१०४१६/१९९९ ००० आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय इमारत क्र. सेटी सर्व्हे क्र.३४१ (भाग) आणि सी.टी.एस. क्र.६२ .(भाग) १९ ते २७, विजय नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ त्यांच्या/तिच्या मालमत्तेचा पुनर्विकास करण्याच गणि माझ्या अशिलांशी पुढील वाटाघाटी क्रण्या मानस आहे. खालील अनुसूचीत नमूद केलेल्या मालमत्तेचा पुनर्विकास आणि/किंवा विकास अधिकार . जूर करण्यासाठी मे. आयकॉन इन्फ्रास्ट्रक्चर्स, सर्व भार ारण आणि विक्रीयोग्य शीर्षकासह.

विक्री, देवाणघेवाण, गहाण, भेटवस्तू, ट्रस्ट, वारसा भाडेकरू, ताबा, व्यवसाय, परवाना भाडेपट्टी ारणाधिकार याद्वारे खाली दिलेल्या अनुसूचीत वर्ण केलेल्या मालमत्तेवर किंवा त्यावर कोणताही दावा किंव वारस्य असलेली कोणतीही व्यक्ती/संस्था/कंपनी किंव यक्ती , शुल्क, सुलभता, भोगवटा हक्क, विकास हक आणि/किंवा अन्यथा, याद्वारे माझ्या कार्यालयात अशा व्याच्या किंवा स्वारस्याच्या कागदोपत्री पुराव्याच्या मूळ आणि/किंवा नोटरीद्वारे प्रमाणित सत्य प्रतींसह मले लेखित स्वरूपात २/ए/३, कावेरी नागरी निवार कोहौसोलि.. प्लॉट क्र.३. एनएनपी. संत निरंकारी भवन गार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६५ येथे कळविणे आवश्यक आहे, या तारखेपासून दहा (१०) दिवसांच्य आत, ते अयशस्वी झाल्यास अन्यथा असे गृहीत धरले पाहिजे की कोणत्याही व्यक्ती/संस्था/कंपनीचे अस्तित्वात कोणतेही अधिकार, शीर्षक किंवा स्वारस्य नाही आणि, किंवा असा कोणताही अधिकार, दावा आणि/किंव म्वारस्य माफ केले जाईल आणि/किंवा सोडले जाईल आणि वाटाघाटी पुढे जातील आणि व्यवहार पूर्ण केले जातील अशा टाव्याचा संदर्भ आणि पर्हे मास्य मशिलांनी घेतलेले विकास हक कोणत्याही प्रतिस्पर्ध्याच्या दाव्यांपासून मुक्त असतील

मालमतेची अनुसूची नारानस वा अदुसूना इमारत क्र.१, विजय नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई -४०० ०५१ जिल्ह्यातील बृहन्मुंबईच्या हद्दीत आणि मुंबई उपनगरातील नोंदणी उपजिल्हा, सर्वे क्र.३४१ (भाग) आणि सी.टी.एस.क्र.६२० (भाग), ६२०/१९ ते २७ गाव वांद्रे तमारे ६३८.३४ चौरस मीटर म्हणजे ६८७१.०९ चौ. फूट क्षेत्रफळ (आणि टिट बिट क्षेत्र ६३१.३४ चौ.मी.) आणि म्हाडाच्या माडणीनुसार १२६९.६८ चौ.मी.खालीलप्रमाण क्षेत्र येथील जमिनीचा सर्व भाग व खंड आणि चतुसिमा उत्तरेकडे वा त्या दिशेने: बाग

क्षिणेकडे वा त्या दिशेने: १३.४० मीटर रुंद डीपी रोड पूर्वेकडे वा त्या दिशेने: इमारत क्रमांक २ पश्चिमेकडे वा त्या दिशेने: १८.२९ मीटर रुंद रस्ता दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी

किरण एस. मोहिते वकील आयकॉन इन्फ्रास्ट्रक्चर्स करिता

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की आमचे प्रशिल मे. असोसिएटेड टेक्सटाईल इंडस्ट्रीज प्रायव्हे लेमिटेड, कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत अंतर्भूत असलेली कंपनी सीआयएन क्र. यू१७२००एमएर २००२पीटीसी१३५५७५ आणि त्याचे नोंदणीकृत हार्यालय -१८०३, लोढा सुप्रेमस, साकी विहार रो^ड, टेलिफोन एक्सचेंज पवई समोर, मुंबई ४०००७२ महाराष्ट्र, भारत यांनी आम्हाला कळवले आहे की ते औद्योगिक भखंडाचे भाडेपट्टेधारक आहेत. ज्याचा भूखंड क्रमांके एन-१२७, क्षेत्रफळ सुमारे १७७० चौ.मीटर आहे, त्यावर उभ्या[ं] असले*ल्य* कारखान्याच्या इमारतीसह सुमारे ५३२.४९ चौरस मीटरचे कंपाऊंड वॉल, इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन्स. फर्निचर आणि फिक्स्चर आणि कार्यालयीन उपकरणे त्यामध्ये पडून आहेत आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रात गाव पामटेंभी, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथे वसलेले आहेत. विशेषत: खाली दिलेल्या अनुसूचीत वर्णन केले आहे. (यापुढे अनुसूचित मालमत्ता म्हणून

मे. एसोसिएटेड टेक्सटाइल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने देखील प्रतिनिधित्व केले आहे की त्यांर्न अनसचीत मालमत्तेच्या संदर्भात खाली नमद केल्यानुसार मूळ अंतिम भाडेपट्टा करार आणि मूळे प्रसाइनमेंट करार गमावला किंवा गहाळ केला आहे. अ. एमआयडीसी आणि रंग रचना प्रिंटिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात १५ सप्टेंबर १९९५ रोजी अंमलात आणलेला अंतिम लीज करार १६ सप्टेंबर १९९५ रोजी अनुक्रमांक आर२-बीबीएम/४००४ आणि ४००५ अंतर्गत मुंबई येथील हमी उप-निबंधका कड़े नोंदणीकत आहे आणि

ब. रंग रचना प्रिंटिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि नाईफ लाईन ऑरगॅनिक्स यांच्यात ९ डिसेंबर १९९९ रोजी अंमलात आणलेल्या असाइनमेंटचे मूळ करारनामा आणि १० दिसेंबर १९९९ रोजी बीबीएम ६८३८/ या अनुक्रमांकाखाली मंबईतील हमी उप-निबंधकाकडे नोंदणीकृत लीजधारक मे.एसोसिएटे टेक्सटाईल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने पुढे असे प्रतिनिधित्व केले आहे की अनुसूचीत मालमत्ता सर्व बोजा आणि शल्कांपासन मक्त आहे आणि त्यांर्न अनुसूचीत मालमत्तेवर तारण ठेवून किंवा शुल्क तया हरून कोणतेही कर्ज/वित्त प्राप्त केलेले नाही

अनुसूचित मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्यार्ह गागामध्ये किंवा त्यामध्ये कोणताही हक्क, शीर्षक स्वारस्य असल्याचा किंवा दावा करणारी कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही कराराच्या स्वरुपात किंव ऱ्याखालील किंवा कोणत्याही प्रकारचा दावा, परवाना ाहाण, विक्री, धारणाधिकार, भेटवस्तू, ट्रस्ट, वारसा, शल्क, इत्यादींनी ही सचना प्रकाशित झाल्यापासन १४ र्देवसांच्या आत अधोस्वाक्षरीला त्याच्या/तिच्या व्याच्या आवश्यक समर्थन पुराव्यासह कळवावे, ११ दिवसांच्या आत आक्षेप प्राप्त न झाल्यास, अनुसूचित गलमत्तेची लीज होल्डिंग त्यानुसार प्रमाणित केली

मालमतेची अनुसूची भूखंड क्र. एन-१२७ तारापूर औद्योगिक क्षेत्र येथे स्थेत, पामटेंभी, तालुका पालघर, जिल्हा पालघर नोंदणी उपजिल्हा पालघर आणि नोंदणी जिल्हा पालघ ग गावांच्या हद्दीत १७७० चौ. मीटर, त्यावरील स्थार्य . संरचनेसह ५३२.४९ चौरस मीटरचे क्षेत्रफळ असलेले कंपाऊंड वॉल, इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन्स, फर्निचर आणि फिक्स्चर आणि कार्यालयीन उपकरणे यामध्ये भसाइनरच्या सर्व फायद्यांसह पडून आहेत. र्वेकडे वा त्या दिशेने: इस्टेट रोड

. शिथमेकडे वा त्या दिशेने: प्लॉट एन२१६ आणि प्लॉट एन २१५ आणि एन २१७ चा भाग . इक्षिणेकडे वा त्या दिशेने: भूखंड क्रमांक एन १२६ उत्तरेकडे वा त्या दिशेने: भूखंड क्रमांक एन १२८

भुता बुच आणि असोसिएट्स, ४४२, ब्लू रोज इंडस्ट्रियल इस्टेट, वेस्टर्न एक्सप्रेस

दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी

हायवे, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०००६६

Notice is hereby given that the Certificate of Registration No:- B-13.01524 issued by Reserve Bank Of India standing in the name of LAN FINANCE PVT. LTD. has been lost and that an online missing complaint is registered on 23/09/2023 under complaint ID - 58571/2023, if anyone found kindly contact on below address within 7 days from the date of this publication.

NOTICE

Lan Finance Pvt Ltd. B-603, 6thFloor, Harshad CHS Ltd. Behind Everard Nagar ,Sion (E) Chunabhatti Mumbai- 400 022 Mobile- 98200 39175

जाहीर सूचना

फ्लॅट क्र.१०२, माजिवडे कोकण पुत्र कोहौसोलि भारएससी क्र.१३, वसंत विहार, माजिवडे-१, ठाण (प.) (सदर मालमत्ता) ही जागा **इंडिय**न ओव्हरसिज बँक, पोखरण रोड क्र.२ शाख यांच्या नावे तारण ठेवू इच्छित आहे. जर कोण व्यक्तिस सदर मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा दाव असल्यास त्यांनी त्यांचा दावा खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळवावे अन्यथा सदर मालमत्त किंवा भागावर असलेले असे कोणतेही दावे सोड्र-दिले आहेत असे समजण्यात येईल. आज दिनांकित २६ सप्टेंबर, २०२३

सही/ शुक्ला ॲण्ड शुक्ला (वकील) श्री हनुमान इमारत, ३रा मजला, चेंबर क्र.१२. २, आर.एस. सप्रे मार्ग, मुंबई-४००००२

TCPL PACKAGING LIMITED

Regd office: Empire Mills Complex, 414 Senapati Bapat Marg Lower Parel, Mumbai

Maharashtra -400013

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has/have been lost /mislaid and holder of the said securities / applicant has/have applied to the company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares has been transferred to IEPF as per IEPF Rules. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation. lame Of Holder: 1) Sarita Agrawal

Foilo No	No of shares/deb.	Certificate no.(s)	Distinctive number(s)
0043054	100	5971	1787101 – 1787200
Place: Mumbai			Name Of Shareholder :
Date: 26/09/2023			Mrs. Sarita Agrawal

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात **श्री. सचिन सदानंद वालावलक** हे फ्लॅट क.एफ-२/१. २रा मजला. क्षेत्रफळ ३९८.५० चौ.फ. कार्पेट क्षेत्र. **दया निवास को-**<mark>ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि</mark>. म्हणून ज्ञात सोसायटी, प्लॉट सी.एस.क्र.१२४३, लोअर परळ विभाग, दादर, मुंबई-४०००२८ ही जागा **श्री. श्रीनिवास रामकृष्ण पवार** व **श्रीमती शुभदा** श्रीनिवास पवार यांच्याकडून खरेदी करीत आहेत, यांनी असे प्रस्तुत केले आहे की, १) अनुक्रमांक बीबीई-२/७०७१/२००७ अंतर्गत नोंद दिनांक ०९.०९.२००४ रोजीचे स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता करारनामानुसार **मे. शिवशक्ती असोसिएटस्,** बिल्डर यांनी सदर फ्लॅट श्री. **रेमण्ड एम. वाझ**, प्राप्तकर्ते याँना त्यांचे जुने टेनामेन्ट क्र.१९, द्या निवास चाळ, १३७, एस.के. बोले मार्ग, दादर, मुंबई येथील जागेऐवजी दिले होते. २) अ.क्र.बीबीई-१/९२७५/२००९ अंतर्गत नोंद दिनांक ३१.१२.२००९ रोजीच्या विक्री करारनामानुसार सदर **श्री. रेमण्ड एम. वाझ,** विक्रेता यांनी उपरोक्त सदर फ्लॅट **श्री. दिपेश जे. अमीन,** खरेदीदार यांच्याकडे विक्री केले. **(२)** अ.क्र.बीबीई-४/४५४/२०१३ अंतर्गत नोंद दिनांक २८.०१.२०१३ रोजीच्या विक्री करारनामानुसार सदर **श्री.** दिपेश जे. अमीन, विक्रेता यांनी उपरोक्त सदर फ्लॅट अ) श्री. श्रीनिवास रामकृष्ण पवार, ब) <mark>श्रीमती शुभदा श्रीनिवास पवार व क) श्रीमती यशोमती रामकृष्ण पवार,</mark> खरेदीदार यांच्याकडे विक्री केले. ४) ज्याअर्थी <mark>श्रीमती यशोमती रामकृष्ण पवार</mark> यांचे १८.०२.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात अ**) श्री. रामकृष्ण परशुराम पवार** (पती)**, ब) कुमारी शरयु रामकृष्ण** पवार (मुलगी), क) श्रीमती राजश्री चंद्रशेखर तोरस्कर (विवाहीत मुलगी), ड) श्रीमती सुप्रिया **भालचंद्र परब** (विवाहीत मुलगी) व **ई) श्री. श्रीनिवास रामकृष्ण पवार** (मुलगी) हे सद म्लॅटबाबत कायदेशीर वारसदार आहेत. **५)** अ.क्र.बीबीई-२/१४५२ँ२/२०२३ अंतर्गत नींद दिनांक १७.०७.२०२३ रोजीच्या मुक्तता करारनामानुसार सदर **अ) श्री. रामकृष्ण परशुराम पवार, ब)** कुमारी शरयु रामकृष्ण पर्वार, क) श्रीमती राजश्री चंद्रशेखर तोरस्कर, ड) श्रीमती सुप्रिया **भालचंद्र परब,** मुक्तकर्ते यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे संबंधित शेअर्स **श्री. श्रीनिवास रामकृष्ण ग्वार,** प्राप्तकर्ते यांच्या नावे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबद्ल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास किंवा जर कोणाही व्यक्तीस उपरोक्त करारनामा किंवा अधिकार दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्ण** हॉ**टेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४**०००६८ येथे आजच्या तारखेपासून **१५ दिवसात** कळवावे, अन्यथा सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

दिनांक: २६.०९.२०२३

श्री. किरण ई. कोचरेक के.के. असोसिएटस्, वकील



१३, न्यु आनंद दर्शन पेड्डर रोड, ई-मेल: b0028320@pnb.co.in

खाली नमुद यादीनुसार ग्राहकांना आमच्या बँकेची वेबसाईट www.pnb.co.in व प्रदर्शित यादीनुसा लॉकर्स देण्यात आले होते. सदर धारकांनी लॉकर करारनामाच्या नियम व अटी पूर्ण केलेल्या नाहीत आणि मागील ३ वर्षांपेक्षा अधिक काळाकरिता त्यांचे लॉकर भाडे थकलेले आहे. या परिस्थितीत आम्ही लॉकर तोड़ इच्छित आहोत आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. पर्यायी व्यवस्था करण्यासाट कार्यालयीन वेळेत दिनांक २५.१**०.२०२३** रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित शाखेत संबंधित व्यक्तींनी संपर्क करावा. अन्यथा दिनांक २६.१०.२०२३ नंतर संबंधित लॉकर्स तोडले जातील आणि लॉकरमधील असलेल्य वस्तु पुढील कोणतीही सूचना न देता जाहीर लिलावाने विक्री केल्या जातील. आलेला खर्च व भाडे थकबाकी व अन्य शल्क लिलाव प्रक्रियेत वसल केले जातील. अ.क्र. लॉकर क्र. लॉकर धारकाचे नाव

१	एए०००६७	जयंतीलाल व्ही. राच	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
2	एबी००११२	हेमेंद्र एल. ठकर	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
3	एसी००१६९	केईथ स्टीवनसन	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
γ	एडी००२६२	वांगचुक बासी	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
ૡ	एई००३०३	श्री. ए.जी. मर्चंट	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
Ę	एएफ००४०३	सरिता नंदा	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
Ø	एएफ००४२७	गीता एन. अदनानी	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
۷	एआय००६१८	ए जी मर्चंट	बो. पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ,
			मुंबई-४०००२६.
			सही/-
- 1	: २६.०९.२०२३		प्राधिकृत् अधिकारी
ठिकाण	ा: मुंबई		पंजाब नॅशनल बँक

ब्रॅडबकेट मीडिया ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड **नोंदणीकत कार्यालय:** कार्यालय क्र.२०८. २रा मजला. शिवशक्ती. एसआरए कोहौसोलि. लिंक रोड, अन्ना नगर, एसआरए कोहौसोलि. लिंक रोड, अन्ना नगर्

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. सीआयएन: यु९३०००एमएच२०१३पीएलसी२४६१४७, दूर.:+९१-८६५२३६९९७५, वेबसाइट: www.brandbucketmediatech.in, ई-मेलः brandbucketmediatech@gmail.com

ब्रॅंडबकेट मीडिया ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ रोजी द.३.००वा. कार्यालय क्र.२०८, २रा मजला, शिवशक्ती, एसआरए कोहौसोलि. लिंव रोड, अन्ना नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे होणार आहे त्या सूचनेचे पुरकपत्र ब्रॅंडबकेट मीडिया ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड (कंपनी) यांनी ठराव क्र.१-६ नुसार १०व्या रजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांकरिता मान्यता प्राप्त करण्यासाठी कंपनीच्या सर्व सदस्यांना दिनांव ८ सप्टेंबर, २०२३ रोजी ईमेलद्वारे दिनांक ७ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेर्च सूचना पाठवली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनी कायदा, २०१३ च्या लागु तरतुर्द आणि त्यातील नियमा अंतर्गत आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत आवश्यक परिपत्रकानुसा कंपनीच्या सर्व सदस्यांना वितरीत केली आहे. एजीएमच्या सदर सूचनेमध्ये ठराव क्र.६ जे करारनामा अन्य दस्तावेजात नमुद आणि मान्य प्रमाणे नियम व अटीवर एकूण रक्कम रु.४३,३०,९९,८८८/ (रुपये त्रेचाळीस कोटी तीस लाख नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्यांऐंशी फक्त) या सरासरी रकमेकरित रोख स्वरुपासाठी रु.३४/- (रु.२४/- च्या प्रीमियमसह) मुल्याने ना-प्रवर्तकांना प्राथिमक वाटप तत्तावर कंपनीचे १,२७,३८,२३२ इक्रिटी शेअर्सचे वाटप व वितरणासाठी मंजुरी नमुद आहे. ठराव क्र.६ चे स्पष्टीकरण अहवालाचे शिर्षक व मजकूर हे त्यातील सुधारणेसह मान्य करणे आवश्यव आहे आणि म्हणून १०व्या एजीएमच्या सूचनेचे पुरकपत्र संचालक मंडळाकडून मान्य करुन घेण्यात

संचालक मंडळाने पुढे नोंद घेतली की, वाटपधारकांचे पूर्व-शेअरहोल्डिंग ठराव क्र.६ मधील स्पष्टीकरणात्मक विधानात दिलेले नाही, कंपनीच्या संचालक मंडळाने १०व्या एजीएमच्या सूचनेला मंजूर केलेला परिशिष्ट हे ७ सप्टेंबर, २०२३ च्या बैठकीत पुढे केले.

र्जीएम नोटीस जारी केल्यानंतर, कंपनीने निरीक्षण केले आहे आणि सदस्य आणि भागधारकांच्य निदर्शनास पुढील खुलासा आणणे योग्य मानले आहे. त्यानुसार, १०व्या एजीएमची ही परिशिष्ट एजीएम सूचना सभासदांना आणि इतर सर्व संबंधित भागधारकांना जारी केली जात आहे. ही परिशिष्ट कंपनीच्या ७ सप्टेंबर, २०२३ च्या १०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा अविभाज्य

ही परिशिष्ट ७ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा अविभाज्य भाग मानली जाईल.

२०व्या एजीएमच्या सूचनेची परिशिष्ट कंपनीच्या <u>www.brandbucketmediatech.com</u> वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> या वेबसाइटवर देखील उपलब्ध

ई-मतदानाच्या संदर्भात काही शंका/तक्रारी, कंपनी सेक्रेटरी यांन www.brandbucketmediatech.com वर संबोधित केल्या जाऊ शकतात

ब्रँडबकेट मीडिया ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २५ सप्टेंबर, २०२३

डीआयएन: ०६७०९७७८

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड aroHousing नवीं मुंबई, महाराष्ट्र-४००७०३. नोंदणीकृत कायांलवः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विदार, जु विङ्की-११००५५ Finance दुर:.०११-४९२६७०००, टोल फ्री क्रमांकः १८०० २१२ ८८००, ई-मेल:customer.care@herohfl.com, वेबसाईट:www.herohousingfinance.com, सीआयएन:यह५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समे ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या ाधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त त आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचन

देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सद्द कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **ताबा** घेतला विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न

आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग** फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मा

साडायज्यासाठा यळ उपराज्य आहे.						
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख / एकूण देय	ताबा			
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक			
HHFMUMHOU	मुकेश एस. जगताप, सुप्रिया	२८.१०.२०२१, २६.१०.२०२१	२२.0९.२0२३			
20000008635,	मुकेश जगताप, श्री राम समर्थ	रोजी देय रु.३०,४१,०९८/-	(वास्तविक)			
HHFMUMIPL	कन्टेनर्स कॅरीयर्स, नाईक					
20000008657	आलोक शशिकांत					

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णनः फ्लंट क्र.००५, तळमजला, इमारत क्र.४वी, विश्वकर्मा नगर, फेझ २, बिल्डिंग नं.१,२,३,४ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, १०० फीट रोड, संखे हॉस्पिटल, वसई पश्चिम, पालघर, ठाणे-४०१२०२, जमीन सर्व्हें क्र.२१ २४, हिस्सा क्र.५ व ३, प्लॉट क्र.३२, गाव दिवाणमान तालुका वसई, पालघर जिल्हा, क्षेत्रफळ अंदाजे ५१.५७ चौ.मी. आणि चतुसिमा: उत्तरेस: अन्नास कॉन्वेन्ट स्कूल पुर्वेस: मोकळी जागा; दक्षिणेस: इमारत क्र.३; पश्चिमेस: आतील रस्ता.

___ ठिकाण: मुंबई सही / - प्राधिकृत अधिकारी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित दिनांक: २६.०९.२०२३

हरवले आणि सापडले

मी, श्रीम. श्रद्धा विजयकुमार पालव, सदनिका नं.१०७४, ईमारत क्र.२१, पहिला सत्यविजय सहकारी गृह. संस्था (मर्या), सरदार नगर-१, सायन कोळीवाडा, मुंबई-४०० ०२२ ची घरमालकीण सामान्य जनतेस सांगू इच्छिते कि वरील सदनिका मी श्रीम. हिरामती किसन तळेकर यांचेकडून विकत घेतलेली आहे आणि त्यांनी श्री. एस.एस.कुनेकर यांचेकडून घेतलेली आहे.

माझ्याकडून मूळ संस्थेचे मूळ भागभांडवल प्रमाणपत्र क्र. १० (४६ ते ५०) हरविलेले आहे. मी सामान्य जनतेस कळवू इच्छितो कि जर आपणांस कोणाला सर्बेधित भागभांडवल प्रमाणपत्र सापडल्यास ही जाहीरात दिल्याच्या तारखेपासून १४ दिवसात खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

दिनांक – २५.०९.२०२३

ठिकाण – मुंबई

सचिव

सत्यविजय सह.गृह.संस्था (मर्या) ईमारत क्र.२१, सरदार नगर १ सायन कोळीवाडा म्बई-४०० ०२२.

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

SHRIRM

ोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. **शाखा कार्यालय:** इमारत ७, ७७२, ७वा मजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, गुरु हरगोविंदिसिंगजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. **वेबसाईट:** www.shriramhousing.in

साकेतिक ताबा सूचना

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **(सदर कायदा)** अंतर्गत **श्रीराम हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड**चे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वर्ये असलेल्या . अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **एसएचएफएल**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोसेमेन्र ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत दि.१२.०९.२०२३ रोजी मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणतार्ह व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच न्यावरील करारदराने पुढील व्याजासह संपुर्ण रक्कम **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे जमा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात

कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेनुसार रक्कम देय	मालमत्तेचे वर्णन
१. श्री.एबरार विकल खान कर्जदार/अर्जदार २. श्रीमती नूरजहाँ एबरार खानसह-कर्जदार/सहअर्जदार फ्लॅट क्र ४०३, मिदना मंझिल-५, डी.सी.नगर, शिळफाटा खोपोली, सह्याद्री विद्यालय शाळेजवळ, खोपोली -४१०२०३. तसेचः फ्लॅट क्र ४०४, मिदना मंझिल-५, डी.सी.नगर, शिळफाटा खोपोली, सह्याद्री विद्यालय शाळेजवळ, खोपोली -४१०२०३. तसेच-सोगरा स्टिल्स - त्यांचे मालक श्री.एबरार विकल खान यांचे द्वारे फ्लॉट क्र.२३/१, मिलगांव शिळफाटा, जुना पुणे-मुंबई महामार्ग, खोपोली खालापूर, रायगड-४१०२०३.	कर्ज खाते क्र. एसएचएलएचटीएच एनई००००६५१ अंतर्गत दि.१०.०७.२०२३रोजी रू.२९,२७,४९७/- (रुपये एकवीस लाख सत्तावीस हजार चारशे सत्त्याण्णव फक्त) मागणी सूचना दिनांक १२.०७.२०२३ सांकेतिक ताबाः २२.०९.२०२३	फ्लॅट क्र.४०४, हाऊस क्र. डब्ल्यू१५झेड३००२०२६ (वॉर्ड क्र.१५) क्षेत्रफळ सुमारे २६.५३ चौ.मी. करारनामा मध्ये ४२९ चौ.मू. म्हणजे ३९.१३ चौ.मी. कारपेट क्षेत्र, ४था मजल्यावर, मदिना मंजिल ५ म्हणून ज्ञात इमारतीत, आणि जी बांधकामित आहे एन.ए. प्लॉट ३ व ४ जमिनीवर एस.क्र.१७, एच.क्र.१ ए १ सीटीएस क्र.२४६७ गाव-शिळ, तालुका, खाणोली महानगरपालिकेच्या हदीत.
१. श्री.अमोघ विजय साळुंखे कर्जदार/अर्जदार २. श्रीमती विजयंती विजय साळुंखे सह-कर्जदार/सहअर्जदार अपार्टमेंट क्र.००३, तळमजला,	कर्ज खाते क्र. एसएचएलएचएमयूएम ०००२३७४ अंतर्गत दि.०७.०७.२०२३रोजी क्र.४६.०४.७५२/-	फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ सुमारे ४९.८५ चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र विनय विहार ए व बी कोहौसोलि,

एन.जी इस्टेट, वोडाफोन गॅलरी जवळ, मिरारोड पूर्व-४०११०७. चार हजार सातशे तसेच : फ्लॅट क्र.४०२, विनय एकोणसाठ फक्त) विहार ए व बी कोहौसोलि, मिडटिया नगर, फेज-१, सेव्हन मागणी सूचना दिनांक स्क्वेअर शाळेसमोर, दिपक हॉस्पिटल लेन, मिरारोड, पूर्व-४०११०७.

सांकेतिक ताबाः २१.०९.२०२३ तसेच : टॅलेन्ट सर्च- यांचे मालक

पूर्व, जिल्हा ठाणे ४०११०७ उपनोंदणी ठाणे, जिल्हा व उपजिल्हा ठाणे च्या

मेदटिया नगर, फेज क्र.१,

दिपक पाटील रोड, सेव्हर

स्क्वेअर शाळेसमोर,

दिपक हॉस्पिटल लेन,

बांधकामित सर्वे क्र.२४,

१८, जुना सर्वे क्र.३३७ व

३३८, हिस्सा क्र.७,

गाव-घोडदेव, मिरारोड -

-पूर्व - ४०११०७. ठिकाण : खोपोली/मिरारोड सही/- प्राधिकृत अधिकारी

नया नगर, लेआऊट रोड, मिरारोड श्री. संजीव हसमुख शाह

दिनांक : २१.०९.२०२३/२२.०९.२०२३

श्री.आमेघ साळुंखे यांच्या द्वारे

कार्यालय क्र.२१, क्रिस्टल प्लाझा,

श्रीराम हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड

Certificate no.4 considering of original shares of the society eac numbered from 16 to 20 (bot) inclusive of Rupees Fifty Each standing in the name(s) of Mr. Dipal Hundaldas Odhrani residing a Manik Smruti Co-op. Hsg So Ltd., Plot No. 473, Flat No 201-202 2nd floor, 16th Road, Khar(West) Mumbai - 400052, have been lost misplaced and applied to the society for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Shar

Any person/s having any claim to the aforesaid/ Share Certificate by way of inheritance, mortgage possession, sale, gift, lien, charae trust, maintenance, or otherwis howsoever is/ are, hereby, require to make the same known in writing to the undersigned at the address mentioned here in above within a period of 14 days from the date of publication of this Public Notice If no legitimate claims are received Duplicate Share Certificates will be ssued by the said Society. Place: Mumbai

Dated: 26/09/2023 Name(s) of Shareholder(s) Mr. Dipak Hundaldas Odhrani

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे

म्हाडा गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

सीपीआरओ/ए/६४९

ई-निविदा सूचना क्र.का.अ.(शहर)/मं.झो.सु.मंडळ/ई-निविदा/२९/२३-२४

कार्यकारी अभियंता शहर विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र.५३९, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ (दुरध्वनी क्र.०२२ ६६४०५४८४) यांनी योग्य वर्गवारी तथा शासकीय किंवा निमशासकीय नोंदणीकृत ठेकेदाराकडून एकुण २० कामाकरीता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत ई-निविदा सुचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेत स्थळ <u>http://</u> mahatenders.gov.in वर उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक २६.०९.२०२३ दुपारी १.०० पासून दिनांक ३०.१०.२०२३ सायंकाळी ५.३५ पर्यंत राहील. निविदा सुचनेबाबत गुध्दिपत्रक/बदल असल्यास फक्त <u>http://mahatenders.gov.in</u>, संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर)/मुं.झो.सु.मंडळ यांनी राखुन ठेवला आहे.

कार्यकारी अभियंता (प). मुं.झो.सु. मंडळ, मुंबई

म्हाडा 🎚